



Prabhu Steel Industries Ltd.

ESTD. : 1972

RE-ROLLERS & FABRICATORS

Regd. Office :

OLD MOTOR STAND, ITWARI, NAGPUR - 440 008.

Website : www.prabhusteel.in

PHONES : 2768743 to 49
(50 Extn.)

FAX NO. : 0712 - 2760463

STOCKYARDS

• SMALL FACTORY AREA,
BAGADGANJ, NAGPUR-440008

FACT. : 2764732, 2778364

FAX NO. : 0712 - 2730303

• MOUZA BHOVARI, NAGPUR

EMAIL

prabhu.steel@yahoo.com

CIN No. : L28100MH1972PLCO15817

Date: 9th September, 2020

To,
The Listing Compliance
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 506042

Dear Sir/Madam,

Sub: - Newspaper Advertisement for the Notice of 48th Annual General Meeting.

This is to inform you that the Company has published the Notice of 48th Annual General Meeting to be held on Wednesday, 30th September, 2020 in "Financial Express" (English Newspaper) and "Mahasagar" (Regional Language Newspaper) under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.


The copy of publication of the same are enclosed herewith for your record.

Kindly take the same on your record and oblige

Thanking you.

Yours faithfully

FOR PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED


MR. DINESH GANGARAM AGARWAL
DIRECTOR
DIN: 00291086



KERALA WATER AUTHORITY
e-Tender Notice

Tender No: 34/2020-21/SE/PHC/MVPA. JJM-RWSS to Kumaramangalam Panchayath - Providing FHT to all house holds. Supplying and laying of transmission main and distribution lines, construction of 5LL OHSR and sump cum pump house and Supply & erection of Clear Water Pumps in Kumaramangalam Panchayath in Idukki District. EMD: Rs. 5 Lakhs. Tender fee: Rs. 16800. Last Date for submitting Tender: 27-10-2020 04:00 pm. Phone : 04852835637. Website : www.kwa.kerala.gov.in. www.etenders.kerala.gov.in.
KWA-JB-GL-6-302-2020-21

VERTOZ ADVERTISING LIMITED
(Formerly Known as Verto Media Limited Private Limited)
Registered & Corporate Office: 602, Avior Nimal Galaxy, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbai, Maharashtra, India - 400 080.
Corporate Identity Number: L1410M02012PLC228923 Tel: +91 22 6142 6030; Fax: +91 22 6142 6061 Website: www.vertoz.com; Email: compliance@vertoz.com

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of 1956 Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements), Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, September 15, 2020 to inter alia consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the first quarter ended June 30, 2020.
The Notice may be accessed on the Company's website at <http://www.vertoz.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.nseindia.com>

For Vertoz Advertising Limited
Sd/-
Zill Shah
Company Secretary & Compliance Officer

RAMGOPAL POLYTEX LIMITED

CIN: L17110MH1981PLC024145
Regd. Office: Greenleaf Clearing House, B-1, 2 & 3, Gosrani Compound, Rehna Village, Bhandari, District - Thane - 421302
Corp. Office: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 | Tel: +91 22 22834838 | Fax: +91 22 22851085
E mail id: nlcompliance@ramgopalpolytex.com | Website: www.ramgopalpolytex.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

NOTICE is hereby given that the 39th (Thirty-Ninth) Annual General Meeting (AGM) of the Members of Ramgopal Polytex Limited will be held on Wednesday, September 30, 2020 at 11:00 PM through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the members to transact the business as set out in the Notice convening 39th AGM, in compliance with the Companies Act, 2013 and MCA circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 and SEBI Circular dated 12, 10, 2020 (collectively referred to as "Circulars"). Members will be able to attend and participate in the AGM by VCO/AVM only. Members attending the AGM through VCO/AVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the aforesaid Circulars, the Electronic copy of the Notice of the AGM and Annual Report 2019-20 have been sent to all Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant on Monday, September 07, 2020. The Notice of AGM and Annual Report is also available on the website of the Company www.ramgopalpolytex.com and also available for inspection at the registered office of the Company during office hours. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. Further, Members holding shares in Physical mode are requested to register/update their email addresses with the Company by writing to the Company at investor@ramgopalpolytex.com or to the Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt Ltd at investor@bigshareonline.com along with necessary details like Folio No., Name of member(s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhar Card. It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules thereon, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 24, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rules thereon and pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and aforesaid circular, the Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Ms. Uma Lodha, Proprietor of M/s. Uma Lodha & Co., Practicing Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-voting at the AGM to be conducted at the meeting in a fair and transparent manner.

Detailed procedure for remote e-voting-e-voting, updating email id and attending AGM through VCO/AVM has been set out is provided in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- The remote e-voting will commence on Sunday, September 27, 2020 (9:00 AM) and will end on Tuesday, September 29, 2020 (5:00 PM).
- Cut-off date for e-voting - Wednesday, September 23, 2020.
- E-voting at the AGM - From Commencement of the AGM till conclusion of AGM.
- The members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- If any votes are cast by the shareholders through the e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the meeting through VCO/AVM facility, then the votes cast by such shareholders shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the shareholders attending the meeting.
- Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date i) may go through the remote e-voting instructions displayed on the Company's website or on the website of CDSL. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
- The procedure for e-voting on the day of the AGM is same as the instructions mentioned above for Remote e-voting.
- Member will be provided with a facility to attend the AGM through VC / OAVM through the Purva Sharestry India Pvt. Ltd. Shareholders will be able to attend the AGM through VC / OAVM through web link - <https://purva.sharestry.in/stock/broadcast/6b4468a0-e79c-11ea-823a-6bb4915df9c9> by entering their name and email id for Company's AGM.
- The results of the remote e-voting and e-voting shall be declared not later than three days from the conclusion of the AGM. The results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company www.ramgopalpolytex.com and on the website of the CDSL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE and CSE.

Any queries or grievances connected with the remote e-voting may be addressed to Toller at the designated e-mail id helpdesk.evoting@cdslindia.com or may contact toll free number provided by CDSL - 18002005533.

For Ramgopal Polytex Limited
Sd/-
Manorama Yadav
Company Secretary & Compliance Officer
(ICSI Membership No. : A36619)

KERNEX MICROSYSTEMS (INDIA) LTD.

(AN ISO 9001 : 2015 CERTIFIED COMPANY) CIN:L30007G1991PLC013211
Regd Office:Plot No.38(part) -41, Hardware Technology Park, TSIIIC Layout, Survey No.1/1, Nanchalmarat, Ravinayal (Village), Maheshwaram Mandal, Ranga Reddy (Dist.) Hyderabad - 501 510. Phone: 8414667601

NOTICE OF THE 28th ANNUAL GENERAL MEETING REMOTE EVOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that The 28th Annual General Meeting (AGM) of the members of kernex Microsystems (India) Limited will be held on Wednesday, 30th September, 2020 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business mentioned in the Notice convening AGM in compliance with the Companies Act, 2013 (the act) and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements), Regulation, 2015 (Listing Regulations) read with the MCA circulars dated 5th May, 2020, 8th April, 2020 and 13th April, 2020 and SEBI circular dated May 12, 2020.

In compliance with the aforesaid circulars Notice of the AGM and the Annual Report for Financial year 2019-20 have been sent on 08th September, 2020 in electronic mode to those Members whose email IDs are registered with the Company/Depository Participates and is also available on and can be downloaded from companieswebsite: www.kernex.in and on the website of (NSDL) www.evoting.nsdl.co.in.

In compliance with section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (listing obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, the members are provided with the facility to cast their vote on all resolution set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL the voting right of members shall be in proportion to the equity shares held by them of the company as on 23rd September, 2020 (cut-off date).

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules there under, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 24th September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of the 28th AGM.

The remote e-voting period commences on Sunday, 27th September, 2020 and ends on Tuesday, 29th September, 2020, during this period, members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM.

The member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires share of the company and becomes member of the company after the notice has been sent electronically by company, and hold shares as of the cut-off date; may obtain the Login ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the votes.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in or call 1800-222-990.

The details of the AGM is available on the website of the company at www.kernex.in, www.evoting.nsdl.com, and at the websites of the Stock Exchanges where the equity shares of the company are listed: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For KERNEX MICROSYSTEMS (INDIA) LIMITED
Sd/-
PRASADA RAO KALLURI
Company Secretary

CINEVISTA

Regd. Office: Plot No. 1, L.B.S. Marg, Gandhinagar, Kanjurmarg (W), Mumbai - 400078

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 15th day of September, 2020, at 2:00 p.m. at the registered office of the Company to consider, inter alia, and take on record the Standalone & Consolidated Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

This intimation will also be made available on the website of the Company www.cinevistaas.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board
For Cinevista Limited
Sd/-
Kilpa M. Goradia
Company Secretary

HIMALAYA GRANITES LIMITED
CIN: L13206TN1987PLC015161
Registered Office: Panchalam Village, Melpettai Post, Tindivanam, Tamil Nadu-604307
Telephone : +91-4147-290021, Website : www.hgl.co.in, Email: investors@hgl.co.in

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("the AGM") of the Members of Himalaya Granites Limited ("the Company") will be held on Wednesday, September 30, 2020 at 09.00 a.m. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business(es) set out in the Notice of the 32nd AGM. The Notice and Annual Report for the financial year ended March 31, 2020 have been sent electronically on September 08, 2020 to those Members who have registered their e-mail addresses with the Company/Company's R & T Agent/ Depository Participant and whose name appears in the register of members as on the close of the business hours of September 04, 2020. Physical copy of the aforesaid documents are not being sent to the shareholders in accordance with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively and also SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members facility to exercise their right to vote by electronic means in respect of the businesses to be transacted at the AGM through remote e-voting facility (i.e. voting electronically from a place other than the venue of the AGM) and e-voting at the AGM and the same will be provided by Link Intime India Private Limited (LIPL). All the Members are hereby informed that:

- The remote e-voting period shall commence at 10:00 a.m. IST on September 27, 2020 and ends at 5:00 p.m. IST on September 29, 2020. The facility for remote e-voting shall be discontinued thereafter.
- Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date i.e. September 23, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.
- Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after sending the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2020, needs to refer the instruction given in the Notice which is available on the website of the Company i.e. www.hgl.co.in regarding login ID and password and may also contact the Company Secretary or the Company's RTA for any query or assistance in this regard.
- Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the close of the working hours of the aforesaid cut-off date and not casting their vote by way of remote e-voting, may cast their vote at the AGM through e-voting system.
- A Member may participate in the Meeting even after exercising his right to vote through remote e-voting, but, shall not be allowed to vote again in the Meeting.
- Once the vote is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently or cast again.
- The notice of AGM is available on the Company's website www.hgl.co.in and also on the LIPL's website www.linkintime.co.in.
- For any queries, the Members may refer to the Frequently Asked Questions and InstaVote e-voting manual available at <https://www.instavote.linkintime.co.in> under help section or write an email to enotices@linkintime.co.in or Mr. Hariom Pandey, Company Secretary at investors@hgl.co.in or in contact at +91-11-42791399.

For Himalaya Granites Limited
Sd/-
Hariom Pandey
Company Secretary

APOLLO TRICOAT TUBES LIMITED

Regd. Office: 37 Hargobind Enclave Vikas Marg, Delhi-110092
Corporate Identity Number: L74900DL1983PLC014972
Tel.: 91-11-22373437. Fax: 91-11-22373537.

Website: www.apollotriccoat.com email: info@apollotriccoat.com
NOTICE TO MEMBERS OF 38th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

This is in continuation to our earlier communication dated September 4, 2020, whereby Members of Apollo Tricoat Tubes Limited ("the Company") were informed that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India, it was decided to convene the 38th Annual General Meeting ("AGM") of the Company on Tuesday, September 29, 2020 at 02:00 P.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business as set out in the Notice of 38th AGM.

The Notice of 38th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended March 31, 2020 along with login details for joining the AGM through VC / OAVM facility including e-voting have been sent on Monday, September 7, 2020 through e-mail to all those Members whose e-mail addresses were registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants ("DP") in accordance with the above MCA Circulars and SEBI Circular, and the same are also available on Company's website (www.apollotriccoat.com), Stock Exchanges' website (www.bseindia.com) and on the website of Central Depository Services Limited ("CDSL") (www.evotingindia.com).

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and MCA Circulars, the Members are provided with the facility to cast their votes electronically through remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) services provided by CDSL on all resolutions set forth in the Notice of the 38th AGM.

The remote e-voting commences on Saturday, September 26, 2020 (10.00 A.M.) and ends on Monday, September 28, 2020 (5.00 P.M.). During this period, Members may cast their votes electronically. Thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting. The Members who will have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their votes again through e-voting facility available during the AGM.

Once the Member casts vote on a resolution, the Member shall not be allowed to change it subsequently. Detailed instructions for remote e-voting, joining the AGM and e-voting during the AGM are provided in the Notice of the 38th AGM.

Shri. Jatin Gupta, Practising Company Secretary (Membership No. : FCS 5651, COP No. 5236), has been appointed as Scrutinizer by the Company to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent manner.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 22, 2020 ("Cut-off date"). A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to join the AGM, avail the remote e-voting and e-voting facility during the AGM. A person who ceases to be a Member as on Cut-off date should treat this Notice for information purposes only.

Any person, who acquires shares and becomes a Member of the Company after the date of electronic dispatch of the Notice of 38th AGM and holding shares as on the Cut-off date, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in the Notice of 38th AGM or sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password to cast their vote.

If you have not registered your e-mail address with the Company/DP, you may please follow the below instructions for obtaining login details for e-voting:

Physical Holding	Physical Holding Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self attested scanned copy of PAN card, self attested scanned copy of Aadhar Card or any other document as proof of address by email to info@apollotriccoat.com or investor@bigshareonline.com .
Demat Holding	Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, self attested scanned copy of Aadhar Card or any other document as proof of address to info@apollotriccoat.com or investor@bigshareonline.com .

Further, pursuant to the provisions of Section 91 of the Act and Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 23, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of 38th AGM.

The result of voting will be declared within 48 hours from the conclusion of AGM i.e. on or before October 1, 2020 and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the Company's website (www.apollotriccoat.com) and CDSL's website (www.evotingindia.com).

If you have any queries or issues regarding attending AGM or e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dahi (022-23058542).

For and on behalf of
Apollo Tricoat Tubes Limited
Sd/-
Surbhi Arora
Company Secretary

SHARE INDIA SECURITIES LIMITED
CIN: L67120GJ1994PLC115132
Reg. Office: Unit No. 604-A, 604-B, 605-A, 605-B, 6th Floor, Tower-A, World Trade Center, Gift City, Block-51, Zone-5, Road SE, Gift City Gandhinagar, Gujarat-382355
Tel: +91-11-43011000; Website: www.shareindia.com; Email: vikas_cs@shareindia.com

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of the members of Share India Securities Limited will be held on Wednesday, September 30, 2020 at 5:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses set out in the notice of AGM, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made there under and General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular dated May 12, 2020 (SEBI Circular).

As per aforesaid MCA and SEBI Circulars, the Annual report for the financial year 2019-20 along with Notice of the AGM, is being sent through electronic mode to all members whose email IDs are available with the Company/RTA. The AGM Notice and Annual Report is also available on the website of Company i.e. www.shareindia.com, Stock Exchange i.e. www.bseindia.com and CDSL i.e. www.evotingindia.com. The Company is providing remote e-voting facility before and during the AGM to its Members through Central Depository Services (India) Limited ("CDSL") to cast their vote electronically on the Business as set out in the Notice of the AGM. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the Authorized Agency to provide remote e-voting facility.

The remote e-voting shall commence on Saturday, 26th September, 2020 from 9:00 A.M. (IST) and end on Tuesday, 29th September, 2020 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person whose names appear in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date of Thursday, 24th September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting prior as well as during at the Annual General Meeting. Any person, who acquires shares of the company and becomes member of the Company after dispatch of notice of AGM and is holding shares as on the cut-off date of Thursday, 24th September, 2020, may obtain the User ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.

Members/Shareholders who have not Casted their votes during the e-voting period, can only cast their shares electronically during the meeting. The e-voting module shall be disabled by the CDSL for voting thereafter. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be allowed to cast their vote again.

For any grievances / query connected with facility for remote e-voting, Mr. Vikas Aggarwal, Company Secretary & Compliance Officer, may be contacted at E-mail: vikas_cs@shareindia.com or at 14, Dayanand Vihar, Delhi-110092 or on 011-43011000.

For, Share India Securities Limited
Sd/-
Vikas Aggarwal
Company Secretary and Compliance Officer

Place: Delhi
Date: 08.09.2020

DIGJAM LIMITED

CIN: L17123GJ2015PLC083569
Regd. Office: Aerodrome Road, Jamnagar 361 006 (Gujarat)
Email: digjamcosec@gmail.com; Website: www.digjam.co.in

NOTICE is hereby given that the 5th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Saturday, September 26, 2020 at 05.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, without the physical presence of the Members at a common venue, to transact the business in terms of the Notice emailed to the Members along with the Annual Report for the financial year ended March 31, 2020. The Company has completed sending of email to the members on September 4, 2020. The aforesaid documents are available on the Company's website: www.digjam.co.in and also available for inspection at the Company's Registered Office on all working days.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 18, 2020 to September 26, 2020 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

Members are hereby informed that the Company has entered into an arrangement with Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide the facility for voting by electronic means in respect of the business as per the aforesaid Notice in terms of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014. The remote e-voting will commence on September 23, 2020 (9.00 a.m.) and end on September 25, 2020 (5.00 p.m.) for Members holding shares on the cut-off date on September 18, 2020 after which the voting portal will be disabled by the Depository and no remote e-voting shall be allowed. The Notice for the Annual General Meeting is displayed on Company's website www.digjam.co.in as well as on CDSL e-Voting website <https://www.evotingindia.com/noticeresults.jsp>. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual for members available at www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dahi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Malafati Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013, by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact CDSL helpdesk on the toll free number: 1800225533.

Note: A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 18, 2020 shall only be entitled to avail the facility of remote e-voting / voting in the AGM. In case a person has become a Member of the Company after the notice is being sent on or before the cut-off date for E-voting, i.e. Friday, September 18, 2020 can view the Annual Report including the AGM Notice on the Company's website or send an email to investors@digjam.co.in for a copy. He can electronically vote on CDSL platform if he is already registered with CDSL by using his existing user id and password or follow the same procedure for e-Voting as mentioned in the Notice of the Company.

For DIGJAM Limited
Sd/-
Jatin Jain

मास्क न लावणा-या६४९ नागरिकांकडून दंड वसूली



पाच दिवसात १७८५ विरुध्द कारवाई

नागपूर, ता.८: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा- या ६४९ नागरिकांविरुध्द कारवाई केली आणि त्यांच्याकडून १ लक्ष २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील पाच दिवसात शोध पथकांनी १७८५ नागरिकांविरुध्द कारवाई करून रु. ३५७०००/-चा दंड वसूल केला आहे.

नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मृतांची संख्यासुध्दा झपाटयाने वाढत चालली आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी

वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना महापौर श्री.संदीप जोशी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी वारंवार केली आहे. तरीपण नागरिकांनी त्या सूचनांचे पालन न केल्यामुळे शोध पथकाचे १८० जवानांनी कारवाई करून दंड वसूल केला. नागपूर पोलिसांच्या जवानांनीसुध्दा धरमपेठ, नेहरूनगर आणि धंतोली झोन अंतर्गत मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५८,



धरमपेठ झोन अंतर्गत २०४, हनुमाननगर झोन अंतर्गत ३५, धंतोली झोन अंतर्गत ५८, नेहरूनगर झोन अंतर्गत ३४, गांधीबाग झोन अंतर्गत ४०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २४, लकडगंज झोन अंतर्गत १३, आशीनगर झोन

अंतर्गत ४३, मंगळवारी झोन अंतर्गत १३५ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसिंग तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आठ महिन्यात मनपाने बुजविले शहरातील पाच हजारांवर खडे

नागपूर, ता. ८ : नागरिकांच्या तक्रारी आणि नियमित कामांतर्गत १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात शहरातील सुमारे ५०३८ खड्डे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बुजविण्यात आले. सुमारे ९४२४० वर्ग फूट परिसर यामाध्यमातून समतल करण्यात आला. हॉट मिक्स प्लान्ट विभाग, जेट पॅंचर मशीन आणि इन्स्टा रोड पॅंचर मशीनद्वारे हे खड्डे बुजविण्यात आलेत.

महापौर श्री.संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही माहिती विभागा मार्फत देण्यात आली. महापौरांनी सांगितले नागपूर शहरात खडडयापासून नागरिकांना त्रास होत आहे. हॉट मिक्स प्लान्ट यांनी तात्काळ खडडे बुजविण्याची कारवाई करावी.

हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून झोननिहाय करण्यात आलेल्या कामांच्या माध्यमातून ८२५२२.८२ वर्ग मीटर क्षेत्र असलेले ३८७६ खड्डे बुजविण्यात आले. यासाठी स्कॅप ३४ ट्रीप, डब्ल्यूबीएम ३२८.५



ट्रीप, बीएम २० ट्रीप आसणि एस.डी.सी.सी./बी.सी. ३१५ ट्रीपचा वापर करण्यात आला. जेट पॅंचरच्या माध्यमातून ४३२४.८२ वर्ग मीटर क्षेत्रातील ३१२ खड्डे तर इन्स्टा रोड पॅंचरच्या माध्यमातून ७३९४.५७ वर्गमीटर क्षेत्र असलेले ८५० खड्डे बुजविण्यात आले. बैठकीत कार्यकारी अभियंता श्रीमती सोनाली चव्हाण, मॅकेनिकल इंजीनियर योगेश लुंगे, उप

अभियंता कमलेश चव्हाण उपस्थित होते.

बुजविलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती

हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची झोननिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये ९०६५.३४ क्षेत्रफळावरील ५२३ खड्डे,

धरमपेठ झोनमध्ये ८४०२.१४ क्षेत्रफळावरील ३८५ खड्डे, हनुमाननगर झोनअंतर्गत ७४४०.४४ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ३८० खड्डे, धंतोली झोनअंतर्गत ५९५५.९१ वर्गमीटर क्षेत्रफळातील २४८ खड्डे, नेहरूनगर झोनमध्ये १४९८७.८३ क्षेत्रफळावरील ६८० खड्डे, गांधीबाग झोनअंतर्गत ४६१७.९७ क्षेत्रफळावरील ३३४ खड्डे, सतरंजीपूरा झोनअंतर्गत २३५१.८ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले १३६ खड्डे, लकडगंज झोनअंतर्गत ५२८७.४९ वर्गमीटर क्षेत्रफळ असलेले २३१ खड्डे, आशीनगर झोनअंतर्गत ११३४४.७१ क्षेत्रफळावरील ३८४ खड्डे आणि मंगळवारी झोनअंतर्गत १३०६९.१९ वर्गमीटर क्षेत्रफळावरील ५७५ असे एकूण ८२५२२.८२ क्षेत्रफळावरील ३८७६ खड्डे हॉटमिक्स विभागाच्या माध्यमातून बुजविण्यात आले.

कोव्हीड विषयक जबाबदारी व अधिकारांचे विकेंद्रीकरण

कोरोना कन्ट्रोल रुम आता मनपा झोन स्तरावर

नागपूर, ता.८: कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेनी क्षेत्रीय स्तरावर कोव्हीड नियंत्रण कक्ष स्थापित केले आहे. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोव्हीड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निदेशानुसार म.न.पा.च्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी चे आदेश निर्गमित केले आहे.

आतापर्यंत कोव्हीड नियंत्रण कक्ष फक्त मनपा मुख्यालयातच कार्यरत होते. मागच्या

महिन्यापासून शहरात कोरोना रुग्ण बाहितांची वाढती संख्या व मृत्यूची लक्षणीय संख्या लक्षात घेता क्षेत्रीय स्तरावर कोव्हीड नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून कोव्हीडवर प्रभावी नियंत्रण करण्यास मृत्यू संख्या कमी करण्यात मदत मिळेल. या निर्णयानुसार दहा झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, कोरोना चाचणी केन्द्र स्थापित करून मोठ्या प्रमाणात चाचण्या करणे, चाचणी केन्द्रांचे दैनंदिन व्यवस्थापन करणे, खाजगी रुग्णालयातील बेड व्यवस्थापन करणे, रुग्णवाहिका व शववाहिका यांचे व्यवस्थापन

करणे, मृत कोरोना रुग्णांचे डेथ अनलिसीस करणे, प्रतिबंधित क्षेत्रातील अनुषंगीक कार्यवाही करणे, तथा परिसर निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच या सहाय्यक आयुक्तांना मनुष्यबळ अधिग्रहित करणे, आवश्यक कामकाज सोपविणे इ. चे आयुक्तांना असलेले अधिकारही प्रदान करण्यात आले आहे.

या अनुषंगाने सर्व संबंधित नागरिकांनी कोरोना विषयक उक्त नमूद बाबीसंदर्भात आपले ममपा झोन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

झोन स्तरावर कोरोना नियंत्रण

कक्षाचे फोन नंबर

१ लक्ष्मीनगर झोन क्र.०१

०७१२ -२२४५०५३
२ धरमपेठ झोन क्र.०२
०७१२ -२५६७०५६
३ हनुमाननगर झोन क्र.०३
०७१२ -२७५५५८९
४ धंतोली झोन क्र.०४
०७१२ -२४६५५९९
५ नेहरूनगर झोन क्र.०५
०७१२ -२७०२१२६
६ गांधीबाग झोन क्र.०६
०७१२ -२७३९८३२
७ सतरंजीपूरा झोन क्र.०७
मो.नं.७०३०५७७६५०
८ लकडगंज झोन क्र.०८
०७१२ -२७३७५९९
९ आशीनगर झोन क्र.०९
०७१२ -२६५५६०५
१० मंगळवारी झोन क्र.१०
०७१२ -२५९९९०५

पुढाकार : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी लाभ घेण्याचे महापौरांचे आवाहन

नागपूर, ता. ८ : लक्षणे नसलेल्या कोव्हिड-१९ाॉझिटिव्ह रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या काळात उपचाराविषयी अथवा प्रकृतीविषयी अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात उपस्थित होतात. त्याची उत्तरे मिळण्यासाठी आणि समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने पुढाकार घेऊन शहरातील नामांकित डॉक्टरांकडून समुपदेशनाची व्यवस्था केली आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर श्री.संदीप

जोशी यांनी केले आहे. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने डॉक्टर समुपदेशनासाठी ज्या वेळेत उपलब्ध असतील त्या वेळेसह आणि त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांसह डॉक्टरांची यादीच जारी केली आहे. हे समुपदेशन पूर्णपणे नि:शुल्क राहील. डॉक्टरांचा वेळ अमूल्य असल्यामुळे दिलेल्या वेळेतच फोन करून लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. असे आहेत डॉक्टरांचे नाव आणि क्रमांक समुपदेशनासाठी ज्या डॉक्टरांची नावे आयएमएने उपलब्ध

करून दिली आहेत, ती यादी पुढीलप्रमाणे आहे. डॉ. कुंदा तायडे (मो.क्र. ९३७३१०६२०९, वेळ : सायं. ६ ते ८ पर्यंत), डॉ. मनमोहन राठी (मो.क्र.९८२२७२२५६९ वेळ : दुपारी ४ ते सायं. ७), डॉ. विजया बालपांडे (मो. क्र. ९३७३२८४६९९, वेळ : दुपारी ४ ते सायं. ७), डॉ. अन्नपूर्णा चौधरी (मो. क्र. ९८२३१२८२७७, वेळ : दुपारी २ ते ४), डॉ. मलानी (मो. क्र. ९७३००३१०३३, वेळ : दुपारी १ ते सायं. ६), डॉ. किशोर माने (मो. क्र. ९९२१६२८१८२, वेळ : दु.३ते५), डॉ. अर्जुन भोजवानी (मो. क्र. ९३२६९८४३२१, वेळ : सकाळी

१० ते दु. १), डॉ. विजया बालपांडे (मो. ९३७३२८४६९९, वेळ दु. ४ ते सायं. ७), डॉ. किशोर माने, नरखेड (मो. ९९२१६२८१८२, वेळ दुपारी ३ ते ५), डॉ. वंदना काटे (मो. ९८२२५६०४३१, वेळ : सायं. ७ ते ८), डॉ. वाय. एस. देशपांडे (मो. ९८२३०८३८४१, वेळ : सायं. ६ ते ८), डॉ. दिवाकर भोयर (मो. ९३७३१०५३७०, वेळ : सकाळी ९ र ते ४), डॉ. मलानी (मो. क्र. ९८२२५७२१७१, वेळ : दु. १२ ते २), डॉ. सौरभ बरडे (मो. ९८२२६४१२२०, वेळ : सकाळी ८ ते रात्री १०).

ऑक्सिजन निर्मिती वाढवा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे निर्देश

नागपूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उत्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये पुरवठाधारकांसह शासकीय

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांचे अधिष्ठाता, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह ३२ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार या काळामध्ये जिल्ह्यांमध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यापैकी केवळ ८० टक्के ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी ठेवणार नियंत्रण या पुरवठ्यावर नियंत्रण

ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना नियुक्त करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याकडे हे अधिकारी दररोज यासंदर्भातील अहवाल देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ कंपन्या ऑक्सिजन तयार करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्बनित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजन (लिक्विड ऑक्सिजन आवश्यकता असते. निर्मिती करणाजया आठही पुरवठ्यादारांना यावेळी निर्मनित करण्यात आले होते.

एसएसबीची ऑनलाईन सेक्स रॅकेटवर धाड

नागपूर. स्कोका नावाच्या वेबसाईटच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या देह व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ने कारवाई केली. हे रॅकेट अहमदनगरचे दलाल चालवत होते. पोलिसांनी ३ दलालांना अटक केली, मात्र त्यांचा म्होरक्या अद्याप फरार आहे. २ तरुणींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघीही परराज्यातील आहेत. अटकेतील आरोपींमध्ये अहमदनगर निवासी रफीक उर्फ राज साहेबराव पठाण (१९) व आफताब उर्फ आर्यन शेख निजाम (२०) आणि राजेंद्रनगर, हिंगना रोड निवासी सौरभ

प्रमोद सुखदेवे (२८) चा समावेश आहे. या टोळीचा म्होरक्या अहमदनगर निवासी रमजान पठाण उर्फ रेहान आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांना माहिती मिळाली होती की, स्कोका नावाच्या वेबसाईटवर अनेक दलालांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून काही दलालांनी नो अडव्हॉर्स, नो पेटीएम, हॅण्ड टू हॅण्ड कॅश पेमेंटची जाहिरात टाकली आहे. तसेच मोबाईल नंबरही दिला आहे. पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून त्या नंबरवर कॉल केला. बोलणी होताच दलालाने बोगस

ग्राहकाला व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटो पाठविले. २ मुलींचे फोटो ग्राहकाला आवडले.

२ तासांपर्यंत पोलिसांना फिरवले

दलालाने त्याला मनीषनगरच्या पुरुषोत्तम बाजारजवळ भेटायला बोलावले. योजनेतर्गत पोलिस पथकाने तेथे सापळा रचला. मात्र आरोपीही चालाक निघाले. जवळपास २ तासांपर्यंत ग्राहक आणि पोलिसांना फिरवत राहिले. कधी हॉटेल, कधी फ्लॅट तर कधी मॉलजवळ येण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी त्यांना पकडलेच. २

पीडित युवतींना ताब्यात घेऊन पोलिसांनी ३ दलालांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध बेलतरोडी ठाण्यात पीठा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई डीसीपी गजानन राजभाने आणि एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोनि तुमी सोनवने, पोउपनि अतुल इंगोले, स्मिता सोनवने, सफी सुभाष खेडकर, पोहवा प्रवीण फांदडे, मुकुंदा गारमोडे, मनोजसिंह चौहान, अजय बघेल, अमित त्रिपाठी, प्रवीण जांभुळकर, रोहित काळे, छाया राऊत, साधना चव्हाण, सीमा बघेले आणि प्रदीप समरित यांनी केली.

होम आयसोलेशनमध्ये आहात, प्रश्न आहेत, समाधान करा!

नागपूर, ता. ८ : आपण लक्षणे नसलेले कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आहात, आपल्या मनात अनेक शंका असतील, प्रश्न असतील, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील. मात्र, आता घाबरू नका. नागपूर महानगरपालिका आणि आयएमए यांच्या संयुक्त पुढाकाराने आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मिळतील. शहरातील आयएमएशी संघटित

नामांकित डॉक्टर्स आपल्या शंकांचे निरसन करतील. बुधवार, ९ सप्टेंबरपासून दुपारी २ ते ३ वेळेत हा उपक्रम दररोज सुरू राहील. प्रत्येक दिवशी वेगवेगळे डॉक्टर्स कोव्हिड संवादाच्या माध्यमातून मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह येतील आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या तसेच कोव्हिड संदर्भात असलेल्या

प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देतील. ९ सप्टेंबरला होणाऱ्या कोव्हिड संवादमध्ये अमेय हॉस्पिटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतील. कार्यक्रमाची सुरुवात महापौर संदीप जोशी यांच्या प्रस्तावनेपर मार्गदर्शनातून होईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत




फेसबुक पेजवरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्कूल व्हॅन रुग्णवाहिकेत रुपांतरित करा महापौर संदीप जोशी यांचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आवाहन

नागपूर, ता. ८ : नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सोयी-सुविधाआणि साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. या स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. अशा स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात यावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले.

कोरोनाची रुग्णसंख्या



झपाट्याने वाढते आहे. वेळेवर उपचार मिळण्यास उशीर होत असल्याने मृत्युसंख्याही वाढत आहे. यासाठी साधनांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. नागपूर महानगरपालिका रुग्णवाहिकांसह अन्य साधनांची



व्यवस्था करीत आहे. मात्र आता कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले तर अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी

तातडीची सेवा मिळू शकेल. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणा-या व्हॅन चालकांना रोजगार उपलब्ध होईल. याची तात्काळ दखल घेण्याची विनंतीवजा सूचना महापौर श्री.संदीप जोशी यांनी घातून केली आहे.

या सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

प्रभु स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड <p>(CIN: L28100MH1972PLC015817)</p> <p>नोंदणीकृत कार्यालयचा पत्ता : जुने मोटर स्टॅंड जवळ इतवारी नागपूर ४8000८</p> <p>Phone No.: 0712-2768743, Website: www.prabhusteel.com E-mail: prabhu.steel@yahoo.com</p>
४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा,
ई-मतदाना्माहिती आणि बुक वलोजरची सूचना
प्रभु स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित केली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय करण्यासाठी प्लॉट क्रमांक १५८ स्मॉल फॅक्टरी एरिया बागडंगंज नागपूर -४80008येथे.
एजीएमची नोंदीस, वार्षिक अहवाल आणि २०२० साठी उपस्थिती स्लिप इलेक्ट्रॉनिक पध्दतीमध्ये ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्टमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविण्यात आल्या आहेत. एजीएमची नोंदीस, वार्षिक अहवाल आणि अटॅन्डन्स स्लिप २०२० ही कंपनीच्या www.prabhusteel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंगद्वारे) मतदानाची सुविधा देण्यास कंपनी आपल्या सदस्यांना सुविधा देऊन आनंदित आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी, प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाइझ्ड फॉर्ममध्ये सभाभाग असलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामान्य आणि विशेष व्यवसायावर मतदान करू शकतात. एजीएमच्या ठिकाणाहून इतर ठिकाणाहून नॅशनल सिव्क्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट ऑफ तारखेला ठेवीदारांनी ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदलेले आहे त्याला फक्त एएमएमध्ये रिमोट ई-मतदानसुविधा मिळण्याचा हक्क असेल.
रिमोट ई-मतदानाकालावधी रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी ५.०० वाजता समाप्त होईल. दूरस्थ ई-मतदान मोडेल ५.०० वाजता मतदान करण्यासाठी अक्षम केले जाईल. मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी, एखाद्या ठरावावर सभासदांनी मत दिल्यानंतर सभासद त्यात बदल करू शकत नाही. मतदानाची सुविधा एजीएमवर देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी ई-मतेऊन मत दिले नाही, ते एजीएमवर मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे, ते एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा बैठकीत मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
एजीएमच्या नोंदीस पाठवल्यानंतर आणि ४ सप्टेंबर, २०२० च्या तारखेनुसार शेअर्स धारण करून, कंपनीचे सभाभाग ताब्यात घेतलेले आणि कंपनीचे सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती, किंती पाठवून USER आयडी व पासवर्ड मिळवू शकेल evoting@nsdl.co.in किंवा prabhu.steel@yahoo.com वर, जर एजीएम व्यक्ती आधीपासूनच रिमोट ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर अस्तित्वात असलेला यूजर आयडी आणि संकेतशब्द मतदानासाठी वापरला येईल.
एजीएमची नोंदीस कंपनीच्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. एनएसडीएलच्या वेबसाईट https://www.evoting.nsdl.com वर देखील.
एजीएमच्या उद्देशाने कंपनीची सभासदांची नोंदणी व सामायिक हस्तांतरणाची पुस्तके गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहतील.
तर्फे प्रभु स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड
सही / -
दिनेश गंगाराम अग्रवाल
व्यवस्थापकीय संचालक
DIN: 00291086
ठिकाण : नागपूर
दिनांक : ०९ सप्टेंबर २०२०

हरीयाणा मेटल्स लिमिटेड <p>(CIN: L99999MH1975PLC018080)</p> <p>नोंदणीकृत कार्यालय : जुना मोटर स्टॅंड, इतवारी, नागपूर, महाराष्ट्र, ४800०८</p> <p>फोन नं. ०७१२-२७६८७४३-४९</p> <p>वेबसाइट: www.hariyanametals.in; ईमेल: hariyana_ngp@bsnl.in hariyanametals@gmail.com</p>
४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा,
रिमोट ई-मतदाना्माहिती आणि बुक वलोजरची सूचना
हरीयाणा मेटल्स लिमिटेड (कंपनी) ची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ०९.०० वाजता आयोजित केली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय करण्यासाठी प्लॉट क्रमांक १५८ स्मॉल फॅक्टरी एरिया बागडंगंज नागपूर -४80008येथे.
एजीएमची नोंदीस, वार्षिक अहवाल आणि २०२० साठी उपस्थिती स्लिप इलेक्ट्रॉनिक पध्दतीमध्ये ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपन्टमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविण्यात आल्या आहेत. एजीएमची नोंदीस, वार्षिक अहवाल आणि अटॅन्डन्स स्लिप २०२० ही कंपनीच्या hariyanametals@gmail.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंगद्वारे) मतदानाची सुविधा देण्यास कंपनी आपल्या सदस्यांना सु